

Alkyl Amines Chemicals Limited



Corporate Office: 207A, Kakad Chambers, 132, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 INDIA Tel.: 91-22-2493 1385, 6748 8200 • Fax: 91-22-2493 0710 • CIN No. L99999MH1979PLC021796

July 13, 2020

To,

BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street,

Mumbai - 400 001.

Scrip Code: 506767

The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051.

Symbol: ALKYLAMINE

<u>Sub.: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sirs,

Enclosed please find herewith copy of extracts of Notice published in the following newspapers for your information and records:

- 1. Financial Express July 12, 2020.
- 2. Loksatta July 12, 2020.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours sincerely,
For ALKYL AMINES CHEMICALS LTD.

CHINTAMANI CHINTAMANI
DATTATRAYA DATTATRAYA
THATTE
Date: 2020.07.13
23:31:58 +05'30'

Chintamani D. Thatte General Manager (Secretarial) & Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

Security Interest (Enforcement) Rules, 2002

are specified in the Schedule.

Description of Secured Asset

wing, on the 5th floor, in PANCH NATRAJ

CO-OPERATIVE HOUSING SOCIETY

LTD., situated on the plot of land bearing

C.T.S. No. 996, 997, 998/1-5, of Village:

Versova, Taluka: Andheri, Mumbai-400061

admeasuring 890 sq.ft.(built-up area)

Regn. No : BOM/W-K/W/HSG/TC/ 10690

2000-2001, CTS No.: 996, 997, 998/1-5

Floors: Stilt + 5(five) Upper Floors (with one

Year of Construction: 1995-96, No.

lift) Area of Flat : 890 Sq.ft. Built Up

acquire any interest in the property sold.

A Residential Flat Being Flat No. 503 in 'C' CONSTRUCTIVE

Rly Station, Ghatkopar(East) Mumbai, Maharashtra - 400075.

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

(Under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules 2002)

-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of

inancial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the

Loan Account No. 5461490 BABULAL MOHANLAL PANDYA

Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrower/ Co-

Borrower that the below described immovable property mortgaged to Tata Capital

Financial Services Ltd. (Secured Creditor), the Possession of which has been taken by the

Authorised Officer of Tata Capital Financial Services Ltd. (Secured Creditor), will be sold

on 05th DAY OF AUGUST, 2020" As is where is" & "As is what is" and "Whatever there is"

for recovery of total sum of Rs. 1,10,11,353/- (Rupees One Crore Ten Lakhs Eleven

Thousand Three Hundred and Fifty Three Only) as on December 27, 2018 from 1

BABULAL MOHANLAL PANDYA (BORROWER) & 2. KANTA BABULAL PANDYA (CO-

BORROWER). The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below.

Whereas the sale of secured asset is to be made to recover the secured debt and whereas

there was a due of a sum of Rs. 1,10,11,353/- (Rupees One Crore Ten Lakhs Eleven

Thousand Three Hundred and Fifty Three Only) including all costs, interest etc. as on

December 27, 2018 Notice is hereby given that, in the absence of any postponement

discontinuance of the sale, the said property shall be sold by E- Auction at 2 P.M. on the

said 05th DAY OF AUGUST, 2020 by Tata Capital Financial Services Ltd., having its

branch office at 502, 5th Floor Neelyog Square, R.B. Mehta Rd, Opp Ghatkopar Rly

Station, Ghatkopar (East) Mumbai, Maharashtra – 400075. The sealed E-Auction for the

purchase of the property along with EMD Demand Draft shall be received by the Authorized

Officer of the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD till 5 P.M. on the said 04th DAY

OF AUGUST, 2020. The sale of the property will be in "as is where is condition" and the

liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained.

The description of the property that will be put up for sale is in the Schedule. The sale will also

be stopped if, amount due as aforesaid, interest and costs (including the cost of the sale) are

tendered to the 'Authorized Officer' or proof is given to his satisfaction that the amount of such

secured debt, interest and costs has been paid. At the sale, the public generally is invited to

submit their tender personally. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to

If the Borrower pays the amount due to the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD in full

before the date of sale, the sale is liable to be stopped. The sale shall be subject to the

conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following

The E-auction will take place through portal https://disposalhub.com_on 05th_DAY OF

The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the

information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error,

misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the

All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest

Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL

FINANCIAL SERVICES LTD." payable at MUMBAI. The Demand Drafts will be returned to the

The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he is

legally qualified to bid and provided further that the amount bid by him is not less than the reserve

price. It shall be in the discretion of the 'Authorized Officer' to decline acceptance of the highest bid

For reasons recorded, it shall be in the discretion of the 'Authorized Officer' to

The person declared to be the purchaser shall, immediately after such declaration, deposit

twenty-five per cent of the amount of purchase money to the 'Authorized Officer'. In default of such

In case the initial deposit is made as above said, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the 'Authorized Officer' on or before the 15th day from

the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a

Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day, which can be extended

post consultation with Authorised officer in accordance to the SARFAESIACT, as the case may be, but with express consent only. In default of payment within the period mentioned above, the

property shall be resold, after the issue of a fresh proclamation of sale and all amounts

deposited till then shall be stand forfeited by the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for

which it may be subsequently sold. The property shall be resold at the discretion of the

Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD.

to which the property is liable: Nil. Claims, if any, which have been put forward to the property and

13. For detailed terms and conditions of the Sale, please refer to the link provided in secured

For

Advertising in

TENDER PAGES

Contact

JITENDRA PATIL

Mobile No.:

9029012015

Landline No.:

67440215

Mr. Munir Kulavoor, Authorized Officer

Tata Capital Financial Services Ltd.

Mob. No.: +91- 9322286765

Description of property to be sold with

Known encumbrances

any other known particulars bearing on its nature and value: Nil Nothing other than the above Note: The intending bidders may contact the Authorized Officer Mr. Munir Kulavoor, Email id-

munir.kulayoor@tatacapital.com and Mobile No.-+91-9322286765

creditor's website i.e. www.tatacapital.com/tcfsl.html.

Date :- 12.07.2020

Sr/ Lot No.

Place: - Mumbai, Maharashtra

when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

. Inspection of the property may be done on 17th July, 2020 between 11 AM to 5.00 PM.

deposit, the EMD shall be forfeited and the property shall forthwith be put up again and resold.

AUGUST, 2020 between 2.00 PM to 3.00 PM with unlimited extension of 10 minutes each.

amount bid, or as to the bidder, the lot shall at once again be put up to auction.

Bid Increment Amount will be: Rs. 1,00,000/- (Rs. One Lacs Only).

The property shall not be sold below the Reserve Price.

Type of Possession

Constructive/

Physical

14

TATA

Earnest

Money (Rs)

Rs.

12,40,000/-

(Rupees

Twelve

akhs and

Forty

Thousand

Only)

Place: Mumbai

Date: 11th July, 2020

Price (Rs)

1,24,00,000

(Rupees

One Crore

and Twenty

Four Lakhs

Only)

FE SUNDAY

TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD. VIP INDUSTRIES LIMITED
Regd. Office: 5th Floor, DGP House, 88 C, Old Prabhadevi Road, Branch Address: 502, 5th Floor Neelyog Square, R.B. Mehta Rd, Opp Ghatkopar

> Mumbai - 400 025, Maharashtra CIN: L25200MH1968PLC013914 Tel.: +91-22-6653 9000 Fax: +91-22-6653 9089. Email: investor-help@vipbags.com;

Website: www.vipindustries.co.in NOTICE OF THE 53" ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 53rd Annual General Meeting (AGM) of the V.I.P. Industries Limited ("the Company") will be held on Wednesday, 5th August, 2020, at 4:00 p.m. IST through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("DAVM") in compliance with circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") dated 5th May, 2020, 8th April, 2020 and 13th April, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM. In compliance with provisions of the above MCA circulars, the Companies Act, 2013 ("Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. Members may note that the Notice and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website www.vipindustries.co.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the

Section 103 of the Act The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the notice of the AGM. Additionally the Company is providing the facility of voting through evoting system during the AGM ("e-voting"). The remote e-voting period commences on Sunday, 2nd August, 2020 at 9:00 a.m. (IST) and ends on Tuesday, 4th August, 2020 at 5:00 p.m. (IST). During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Wednesday, 29th July, 2020 i.e. cut-off date, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / DAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

AGM through VC / DAVM only. Members attending the AGM through VC /

DAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under

Detailed procedure for remote e-voting, attending the AGM through VC/DAVM and e-voting for all members is provided in the Notice of the If your Email ID is already registered with the Company/Depository, login

details for e-voting are being sent on your registered email address. In case you have not registered your email id, please follow the below instructions for obtaining Annual Report and user id/password for e-voting

Physical Holding Send a request to the Registrar and Transfer Agents of the Company, Link Intime at rnt.helpdesk@linkintime.co.in

providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) for registering

Please contact your Depository Participant (DP) and Demat Holding register your erreil address and bank account details in your demat account, as perthe process advised by your DP By order of the Board of Directors

> For V.I.P. INDUSTRIES LIMITED Anand Daga Company Secretary & Head- Legal

LYKIS LIMITED CIN: L74999WB1984PLC038064 Registered Office:57B, C.R. Avenue, 1st Floor, Kolkata 700 012

> Tel: +91 22 4069 4069 Fax: +91 22 3009 8128 E-mail: cs@lykis.in Website: www.lykis.in

> > **GENERAL NOTICE**

This is to inform that the Meeting of Board of Directors of the Company Scheduled to be held on Monday, July 13, 2020 for Consideration and Approval of Audited Financial Results of the Company for Quarter and Year Ended March 31, 2020 has been postponed due to unavoidable circumstances. The revised date of the meeting will be intimated in due course.

By Order of the Board of Directors For Lykis Limited Place : Kolkata Date : July 11, 2020 Anubhav Shrivastava Company Secretary & Compliance Officer

SOUTH WESTERN RAILWAY

E-(IREPS) TENDER NOTICE NO. 05 UBL 2020-21, Date 07.07.2020. The undersigned, on behalf of the President of India invites E-tenders for the

Name of Works | Approx. Value 1 Hubballi Division: Rs. 5.14.71,608.86 (1) Londa-Vasco Da Gama Section: Proposed rebuilding of bridge by insertion of new precast RCC boxes duly inserting it by RH Girder method for Br. No. 122 at km 38/200-300 at DDS Yard. (2) Londa-Vasco Da Gama Section:- Proposed rebuilding of bridge by insertion of new precast RC0 boxes duly inserting it by RH Girder method for Br. No. 188 at km 59/300-400 at Kalem Yard. (3) Londa-Mirai Section:-Proposed rebuilding of bridge by insertion of new precast RCC boxes duly inserting it by RH Girder method for Br. No. 47 at km 618/500-600 between Belagavi-Sambre Stations. (4) Londa-Miraj Section: Proposed rebuilding of bridge by insertion of new precast RCC boxes duly inserting it by RH Girder method for Br. No. 75 at km

2 Hubballi Division : Rs. 1,94,99,790.56 Hubballi-Londa section provision of RDSO standard foot over Bridges with Ramp at Alnwar station yard. (3.0m x 28m)

625/400-500 between Sambre-Sulebhavi

Stations:

3 Hubballi Division: Rs. 2,13,58,999.08 Provision of 400 mtrs. IRS type cover over platform on PF-1 and PF-2/3 of LWR

4 Hubballi Division: Rs. 1,47,53,995.00 Assistance for USFD testing on track as well as assisting transporting of Machinery over the Hubballi Division for a period of 24 months.

Hubballi- Daily Repairs and Maintenance of Rail Nagar and New Vidhyaranya nagar staff colonies at Hubballi for a period of 24 months. 6 Development of

5 Hubballi Division : Rs. 90,84,402.00

Garden and plantation of trees (10,500) at Gadag-Alnavar section (Assistant Divisional Engineer / Central / Hubball jurisdiction) with maintenance for period of 24 months.

7 Hubballi Division : Rs. 87,94,787.58 Hosapete-Ballary section - Casual renewal and sleeper renewal at Ballary yard road No. 6,7 & Rd-8 for a length of 3.00km

Last Date of submission of bids: Up to 11:00 hrs on 10.08.2020

or details log on: www.ireps.gov.in Divisional Railway Manager/Works PUB/95/AAAL/PRB/SWR/2020-21 Hubballi

RANDER CORPORATION LIMITED

Reg. Office: 14/15, Madhav Kripa, Boisar Palghar Road, Boisar (W), Palghar - 401 501. Tel. No.: 022-2893 9838 | Email ID: info@randergroup.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31" MARCH, 2020

Sr. No.	Particulars	Quarter ended 31/03/2020	Previous Year Quarter Ended 31/03/2019	Year Ended 31/03/2020	Previous Year Ended 31/03/2019
1	Total income	34.94	17.99	35.49	126.58
2	Total Expenditure Net Profit / (Loss) for the period (before Tax,	33.20	16.66	33.51	108.43
4	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	1.74	1.33	1.98	18.15
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	1.74	1.33	1.98	18.15
6	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period	1.10	(1.62)	1.22	10.84
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.10	(1.62)	1.22	10.84
7 8	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as	1233.70	1233.70	1233.70	1233.70
	shown in the Balance Sheet of previous year)	765.76	764.54	765.76	764.54
9	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic:	0.01	(0.01)	0.01	0.09

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the www.bseindia.com and www.randergroup.com For RANDER CORPORATION LTD.

0.01

(0.01)

Property

Inspection

date &

Name of Authorise officer

AMARCHAND RANDER Place : Mumbai (Managing Director)

Date: 09/07/2020

Status of

Possession

/Physical)

Bank of Baroda SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES "APPENDIX- IV-A [See proviso to Rule 6(2) & 8(6)]"

Name & address of Borrower/s

/Guarantor/s

(Guarantor/Mortgagor) At Laxmipura

Kampa, Post: Dobhada, Ta: Vadali, Distt.

Sabarkantha-383235

वैक आफ वडीदा Bank of Baroda, Regional Office, Devasiya Plaza, Radhanpur Road, Mehsana - 380002

Email ID: recovery.mehsana@bankofbaroda.com, legal.mehsana@bankofbaroda.com, Phone: 02762-252549/251858, Mob-9687675394

E-Auction Sale Notice for Sale of Movable & Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6(2) and 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Price.

Increase

EMD and Bid (Constructive

Date &

Time of

E-auction

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described movable and immovable properties mortgaged/charged to Bank of Baroda, the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 30" July, 2020 for recovery of below mentioned account/s. The details of Borrower/s/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below -

Total

Dues.

Diluted

					Amount.			
1.	2. Mr. Ravikumar Kanjibhai Nayi (Co-borrower) 3. Mrs. Ramilaben Kanjibhai Nayi (Co-borrower) All	1634,1635/1 and 1635/2 known as "Swastik Residency" situated within the limit of Panchot, Ta: Mehsana Diett Mehsana belonging to Mr.	thereon from 01.04.2019 & Legal expenses	E-Auction Date: 30-07-2020 E-Auction Time: 01:00PM to 03:00 PM	Reserve Price: Rs.15,26,400/- E M D: Rs.1,52,640/- Bid Inc.: Rs.10,000/-	Physical	Inspection Date: 23-07-2020 Inspection Time: 01:00 PM to 2:00 PM	Hakim Alam (Chief Manager) 9152940852 Om Prakash Arya Branch Manager 8980039851
2.	Firm of Mr. Shriniwas Mukundchand Vaishnav and Smt. Chandrakala Shriniwas Vaishnav (Guarantor cum Mortgagor) Both R/o. At: 1, Shanti	All piece and parcel of residential house situated at Residential house at survey no.32, "Shiv Park Society", Plot no.38, House no.32/38, Register No.Dha-2135, Mu.S. No.1407, TPS no.53/1 admeasuring 136.00 SQY, Isanpur, Taluka and District Ahmedabad in the name of Smt. Chandrakala Shriniwas Vaishnav & the boundaries are as under; On the East by: Plot	and interest thereon from 01.07.2016 & Legal expenses	Date: 30-07-2020 E-Auction	Reserve Price: Rs.36,77,000/- E M D: Rs.3,67,700/- Bid Inc.: Rs.10,000/-	Physical	Inspection Date: 23-07-2020 Inspection Time: 01:00 PM to 2:00 PM	P.K. Srivastava (Chief Manager) 8980039849 Yogesh B Kapadia Branch Manager 9825273592

No.39, On the West by: Road, On the North by : Plot No.31, On the South by : Road M/s P.V. Corporation, A Proprietorship All piece and Parcel of open/under constructed Rs.92,98,236.97 E-Auction Reserve Price: Physical R.C. Bhati Inspection Firm (Borrower) Proprietor Pritiben eleven residential Plots no. 35, 36,37,38,39, Rs.56,64,000/-Date: (Chief Manager) and interest Date: Vijaykumar Patel, Regd. Office: At: 40,41,42,43, 44 & 45 of Survey/block no.364. 30-07-2020 23-07-2020 9152940506 thereon from E M D: Laxmipura Kampa, Post: Dobhada, Ta: Khata no.561 total land admeasuring about 01.10.2019 & E-Auction Rs.5,66,400/-Inspection Darshak I Raval, ime: 01:00 PM Time: Vadali, Distt. Sabarkantha-383235 1082.61 SQM, Near Regent Ceramic, situated Legal expenses Branch Manager Bid Inc.: Factory Address: Shop No. 8, First Floor, at Village Hajipur, Ta: Himatnagar, Distt. 01:00PM to to 2:00 PM 8980018042 Rs.10,000/-03:00 PM Tulsi Business Centre, Near Sales India, Sabarkantha, in the name of Shri Vijaykumar Sahkari Gin Grossing Motipura, Ta: Dahyabhai Patel Himatnagar-383001, Office Address: Shop No. 170, Shyam Complex, Jawanpura, Idar, Distt. Sabarkantha and Shri Vijaykumar Dahyabhai Patel

Last date of deposit of EMD 28.07.2020 3:00PM For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact respective Authorized

Officer. The auction sale will be online e-auction / Bidding through website https://www.mstcecommerce.com on date and time mentioned above with unlimited extension of 10 minute duration each

STATUROTY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT TO BORROWER/GUARANTOR/MORTGAGOR The above mentioned borrower /s is/ are hereby noticed to pay the sum as mentioned in section 13(2) Notice in full before the date of auction, failing which property will be auctioned / sold and balance dues if any

will be recovered with Interest and cost from borrowers/ guarantors/mortgagor. Concerned Authorized Officer/s, Chief Manager, Date: 12.07.2020 Bank of Baroda, Mehsana Region

ALKYL

Alkyl Amines Chemicals Limited

Regd. Office: 401-407, Nirman Vyapar Kendra, Plot no. 10, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400703 Tel. No.: 022-67946618 | Fax: 022-67946666

E-mail ID: legal@alkylamines.com | Web: www.alkylamines.com | CIN: L99999MH1979PLC021796

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF")

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the Equity Shares in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more shall be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF")

As provided under the said Rules, individual notices will be sent to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to the IEPF account once the lockdown is lifted and normalcy is restored. The Company has uploaded the complete details of such shareholders and shares that are due for transfer to IEPF on its website, under the "Investor Information", at www.alkylamines.com which the concerned shareholders are requested to refer to verify the details of their unclaimed dividend and the shares liable to be transferred to the IEPF account.

Shareholders can claim their unclaimed dividend lying with the Company for a period of seven consecutive years from the financial years 2012-13 by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent at the following address on or before September 10, 2020, failing which the Company will be constrained to transfer the relevant shares to IEPF account without any further notice, by following the due process as enumerated in the said Rules

Sharex Dynamic (India) Pvt. Ltd. C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. Tel: (022) 28515606, 28515644 Or send email to support@sharexindia.com.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Section and Rules. Please also be informed that, upon such transfer, shareholders can claim the transferred shares and the dividends from the IEPF Authority by filing e-form No. IEPF-5 as prescribed under the said Rules.

Chintamani D. Thatte

For ALKYL AMINES CHEMICALS LIMITED

Place: Navi Mumbai Date: July 11, 2020

General Manager (Secretarial) & Company Secretary

Subodh Ghate Advocate

Office: 31, Lotus Court, Near Hotel Panchmi, Pune-Satara Road Pune 411009 E-mail: subodhghate07@gmail.com / subodh.ghate@onlywhite.in / Mob: 9823023887

Public Notice

Notice is hereby given to Public at large that the Property described in Schedule below i owned/purchased by Mr. Milind Madhay Khadilkar & Mrs. Manasi Milind Khadilkar from M/s Amit Enterprises by Agreement dated 22/12/2006 registered with S.R. Haveli 20, Pune at Sr no. 10060/2006 & Deed of Apartment dated 17/11/2011 registered with S.R. Haveli 4, Pune a Sr. No. 10588/2011

Mr. Millind Madhay Khadilkar & Mrs. Manasi Millind Khadilkar assured that they are i possession of the said Apartment & also further assured that they have clear & marketable title & the said Apartment is free from all encumbrances & they have full rights to sell the said Apartment, That Mr. Milind Madhay Khadilkar & Mrs. Manasi Milind Khadilkar decided to Sale said Apartment to my Client & received some amount as part payment. We are Investigating the title of the owners of the Captioned Said Property. Any Person having

any right, title, interest, claim or demand whatsoever in respect of the said Apartment by way of sale, exchange, mortgage, gift, trust, development rights, inheritance, bequest possession, lease, license, tenancy, lis pendency, lien, charge, maintenance, easement under any agreement of Sale or Power of Attorney, Option, right of first refusal or pre-emtion whatsoever or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with documentary proof thereof, to the undersigned at the address mentioned below within 7(Seven) days from the date hereof, failing which the sale transaction shall be completed without any reference to such right, title, interest, claim or demand & the same shall be deemed to have been waived to all intents & purposes. Claims without Documentary proofs & or objections directly published in Newspaper shall not be considered as valid.

Schedule of the Property

All the Piece & parcel of the Apartment No. 403, situated on Fourth Floor of Building no. 0 ad measuring 100.42 Sq. Mtrs. carpet i.e. 125.52 Sq. Mtrs. super built up, & adjoining Terrace of area Admeasuring 21.82 Sq. Mtrs. along with proportionate undivided share in the common areas & facilities in Treasure Park Apartments along with exclusive use of Car Park no. 108, constructed on the Land bearing survey no 61, now bearing C.T.S. No. 3446, in Village Parvati, Tahsil-haveli, District-Pune, within the limits of Sub Registrar of Registration District Pune, Taluka Haveli, District Pune & within the local limits of Municipal Corporation Pune.

🔾 वैक आंफ़ बड़ीदा Opposite Dinbai Tower, Lal Darwaja BhadraAhmedabad-380001 Gujarat, India Bank of Baroda Phone:-0091-079-25506043 Fax: - 25506251, 25507252, Demat: - 25500667 Forex: - 25507292, bhadra@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise powers conferred under Section 13(2) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 07.11.2019 calling upon the Borrowers Mr. Hiralben Girishbhai Vithlani to repay the amount mentioned in the notice being aggregating as on 03.10.2019 of Rs.6,03,093.00 (Rupees Six Lac Three Thousand and Ninety Three Only) + upto date interest and other Whereas, the Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Guarantor in particular and

the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on 08.07.2020. The Borrowers, Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the assets and any dealings with the assets will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of aggregating as on 03.10.2019 of

Rs.6,03,093.00 (Rupees Six Lac Three Thousand and Ninety Three Only) + upto date interest and other expenses from The Borrower's attention is invited to provision of Sub-Section (8) of Section 13 the Act, in respect of time available to

redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE SECURED ASSETS

Hypothecation of Machinery as below: 1. Automatic Stainless Steel Double walled Steam jacketed Boiler Machine for making Khaman and Dhokla - 14 machines - Total Amount - Rs.7,00,000/- 2. Mixer Grinder Machine - 1 Machine - Total Amount - Rs. 1,50,000.00. Situated at Tasty Live Counter, Survey No. 33/6 and 34/1 near Utsav Appartment, SP Ring Road, Nikol, Ahmedabad

Date: 08.07.2020 Place: Ahmedabad **Authorised Officer** Bank of Baroda



SATIN CREDITCARE NETWORK LIMITED Regd. Office: 5th Floor, Kundan Bhawan, Azadpur Commercial Complex, Azadpur, Delhi-110033, Corporate office: Floor 1 & 3, Plot No -97, Sector-44, Gurugram, Haryana-122003, India

Website: www.satincreditcare.com Email Id: secretarial@satincreditcare.com NOTICE OF THIRTIETH ANNUAL GENERAL MEETING.

BOOK CLOSURE DATES AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirtieth Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, August 5, 2020 at 10:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") to transact the business, set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM. The Company has sent the Notice of AGM on July 11, 2020, through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") dated May 5, 2020 read with Circulars dated April 13, 2020 and April 8, 2020 (collectively referred as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020. The Annual Report for the FY 2019-20 is available and can be downloaded from the Company's website www.satincreditcare.com

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") (including any statutory modification or reenactment thereof for the time being in force), guidelines prescribed by the MCA the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by CDSL. The voting of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Wednesday. July 29, 2020 ("Cut-off date").

The remote e-voting period commences on Sunday, August 2, 2020 (10:00 a.m. IST) and ends on Tuesday, August 4, 2020 (5:00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM.

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC but shall not be entitled to cast their votes again.

Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013, Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed for the purpose of 30th AGM from Thursday, July 30, 2020 to Wednesday, August 5, 2020 (both days inclusive).

Any person, who acquires shares and become Members of the Company after the dispatch of notice of the AGM by the Company and whose name appear in the Register of Members of the Company or in the Statement of Beneficial Ownership maintained by Depositories as on cut-off date i.e. July 29, 2020 can view the Notice convening the AGM on the website of the Company viz, www.satincreditcare.com, website of the Stock Exchanges viz., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of CDSL viz., www.evotingindia.com. Such Members can exercise their voting rights through e-voting by following the procedure as mentioned in the said Notice of the AGM.

Members are also informed that in case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542) or 1800225533. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533 / 022-23058542/43.

> By order of the Board of Directors For Satin Creditcare Network Limited

Adhish Swaroop

Place: Delhi Date: July 11, 2020 (Company Secretary & Compliance Officer)

मुंबईत करोनाचे १,३०८ नवीन रूण

विषाणु संसर्गाने शनिवारी मृत्यू झाला

आल्यानंतर गुरुनानक रुग्णालयात

दाखल करण्यात आले होते. परंत.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

त्यामुळे त्यांना फोर्टिस रुग्णालयात

दाखल करण्यात आले होते.

पद्धतीचाही वापर करण्यात आला होता. मात्र शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू

झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन

मुले, सून तसेच एक भाऊ, दोन

वांद्रे पूर्व भागातील करोनाचा

फैलाव रोखण्यात खैरनार यांनी

महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

त्यामुळे या भागातील रुग्णदुपटीचा

कालावधी १३४ दिवसांवर गेला

आहे. बेहरामपाडा, भारत नगर अशा

दाटीवाटीच्या भागात रुग्ण वाद

लागल्यानंतर खैरनार यांनी पोलिसांच्या

मध्य रेल्वे

याडारा अधिसुचित करण्यात येते की, खुली ई-

डीआरएम(डब्ल्यू)बीबी-२०२०-२७ 🛮 डारा

प्रसिद्ध डालेली अन. क. ५ व १० कडील कापे.

ज्याची उघडण्याची तारीख १६.०७.२०२० रोजी

निर्भारित आहे, ती काही प्रशासकीय कारणास्तव

३०.०७.२०२० च २३.०७.२०२० पर्यंत पुढे

ढकलण्यात आली आहे. अन्य सर्व शर्ती व अटी

रेल्वे हेल्पलाईन १३९

इसारा रक्कप

\$5,80,0001-

(रुषये बास लाख

वोवीस तक्ष्म मात्र) बाळी व हवार मात्र)

निविदा सचना क

टाटा कॅपिटल फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.

बाखा कार्यालय : ५०२, ५ वा मजला, नॉलयोग स्क्केशर, शार. वॉ. मेहना मार्ग, घाटकोप

रेल्वे स्टेबानसमोर, यादकोपर (पूर्व), मुबई, महाराष्ट्र-४०० ०७५.

स्थावर मालमतेच्या विक्रीसाठी विक्री सचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सपेंट) नियमावर्ली, २००२ व्या नियम ८(६) अंतर्गत)

सिवचुर्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्सपेंट) निवधावत्वी, २००२ च्या नियम ९(१) च्या तात्वीवह वावत्या बाणाऱ्या

सिवजुरिटायबेजन अंग्ड रिकन्स्ट्वजन ऑफ फावनान्तिअल असेट्स अंग्ड एन्सोर्सपेंट ऑफ सिवजुरिटी इंटरिस्ट

कर्ज खाते क्र. ५४६१४९० बाबुलाल मोहनलाल पंड्या

प्रामान्य बनतेत्व आणि विश्लेषतः कर्बद्धएप्रह-कर्बद्धार यांना याद्वीरे सूबना देण्यात वेत आहेत की, वेचे खाली

देण्यात आलेल्या पांग्रिज्ञष्टापधील टाटा वैशेपेटल फावनारिकाअल सर्व्हितेस लि. (सुरक्षित धनको) वांव्याकडे

गञ्जण ठेवण्यात आली आहे. ज्वाबा टाटा कॉमेंटल फायनान्त्रिअल सॉर्व्हरिस लि. (सुरक्षित बनको) च्या

शांष्ठकृत ऑग्रवर्सी वांच्याद्वारे वन्त्रवा बेण्यान आत्रव अस्न १. बाबुत्सत पोहनताल रंड्या (कर्बद्वार) आणि

२.कांता बाबुटाल पंड्या (सह-कर्बदार) बांब्बाकड्न डिसेंबर २७, २०२० अनुसार एक्ण ावकम

ह. १,१०,११,३५३/- (हपये एक कोटी दहा लक्ष अक्रम हजार तीनहो प्रेपप्र पाप्र)च्या वसुलीसाठी "वे आहे

बेचे आहे" आणि "बे आहे बसे आहे" आणि "बेचे आहे तेचे आहे" वा तत्वावर ०५ ऑगस्ट २०२०

ग्रेबी विक्री काण्यात वेणार आहे. ग्राखीव पुत्त्व आणि इसारा रवकप ठेव खाली नपुद काण्यात आले आहे.

तवारि, सुर्वेदन कर्बानी वयुर्व करण्यासाठी सुरक्षित पारुप हेनी विक्री करण्यात वेईर आणि ज्याअवी डिसेंबर

२७, २०१८ अनुसार सर्व जुल्क, व्याब इत्वादीसह रु. १,१०,११,३५३/- (रुपवे एक कोटी दल्ल तराख अवना

हबार तीनजे जेक्न पाउ)की रवकम देव आहे. वाड़ारे शुचना देण्यान वेन आहे की, विक्री पुढ़े न डकलाना/खाँडिन

केल्वाशिवाव नम्द्र मालमबेबी विक्री टाटा कीपेटल फायनान्त्रिअल सर्व्हिसेस लिझारे न्यांच्या ५०२, ५ वा

मबल्ग, नील्ग्बोग रूलवेआ, आर. बी. मेहता मार्ग, बाटलनेक्स रेल्वे स्टेजन्समोर, बाटकोपर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र

४०००७५ वेबील आखा कार्यालवामध्ये समूद ०५ ऑगस्ट २०२० प्रेबी दुशप्री र वा. ई-लिलावाद्वारे

करण्यात वेजार आहे. पारुपवेच्या विक्रीसाठी टाटा कॉफ्टिल भावसान्त्रिअल सर्विहेसेस लि.च्या ग्रापिकृत

ऑपकारी वांच्याकहून इरठेसाठी असलेल्वा घनाकर्वासह मोहोरबंद लिफाफे नमूद ०४ ऑगस्ट २०२० पेती

सार्व. ५.०० वा.स्वंत सेहोबणे बावस्वक आहे. सुरक्षित शंस्ती/मालमतेबी विक्री "बे आहे बसे आहे" वा

कञ्चाचा प्रकार

2,78,,00,0001-

(रुपवे एक कोटी

अंबर, २००२ अंतर्गत रबावर पालपढांच्या विक्रीशाठी ई-लिलाव विक्री सूचना.

बहिणी असा परिवार आहे.

रक्तद्रव उपचार

रुग्णालयात उपचार सुरू होते.

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत करोनाच्या १३०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकुण बाधितांची संख्या ९१ हजाराच्या पुढे गेली आहे. ४८ तासांत ३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५२४१ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत ६९ ठक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

शनिवारी मुंबईत आणखी १३०८ रुग्णांची नोंद झाली. तर १४९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ९३१ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. ४८ तासांत ३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या काही दिवसातील एका दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे.

मुंबईतील रुग्णवाद आटोक्यात येऊ लागली मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी अंघेरीतील रज्जणसंख्या ६,००० च्या पुढे

अंधेरी पूर्वमधील एकूण रुग्णसंख्या ६०५१ झाली आहे. तर सक्रीय रुग्णाची संख्या १६११ इतकी आहे तर सर्वात कमी सक्रीय रुग्णसंख्या गिरगाव, मुंबादेवीचा भाग असलेल्या सी विभागात १८९ इतकी आहे.

कालावधी ५० दिवसांवर गेला आहे. २२ मार्च रोजी मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३ दिवस होता. त्यानंतर पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता ही रुग्णवाह आटोक्यात आली असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला आहे. तर सरासरी रुग्णवाह १,३९ टक्क्यांवर आली आहे.

करून खासगी रुग्णालये, सरकार,

नातेवाईकांना विक्री करते. जनच्या

शेवटच्या आठवडचातच पालिकेच्या

रुग्णालयांसाठी ४५० कृप्या कंपनीने

पुरवल्याची माहिती मुंबई पालिका

आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी

दिली, 'रुग्णालयांनी कंपनीकाडे

मागणी केल्यास औषध उपलब्ध होत

रुग्णालयाकड्न मागवले जाते.

त्यामुळे रुग्णालयांमध्ये याचा सध्या

तुटवडा नाही', असे बॉम्बे

रुग्णालयातील सल्लागार फिजिशियन

आणि पालिका व खासगी

रुग्णालयांमधील मुख्य समन्वय डॉ.

सुरक्षित पालपनेचे घर्णन

गाल लक्षोंला, तालुका अंग्रेस, मुंबई

४०००६१च्या बॉंगनीचा मारण केलेला

सी.टी.एव. इन. १९६, १९७, १९८/१-५ व्या

प्लांटवर वश्वलेत्वा इंच नटराज को-आंद्रोंटिव्ह

हाउनेंसेंग सोशवटी कि.मधील सी निंगन्ना

५ व्यापबल्यावर्गेल निवासी सदनिकेस घाएण

केलेला सदानका का. ५०३ वे मोब मार्ट ८१०

वी.फ्. (बिक्ट अक्ष क्षेत्रकळ) नोंदणी कः:

बाँओएप/ डब्स्क्ले/ डब्स्क्/ एवएसबा/

टीसी/१०६९० २०००-२००१, बीटीएस क्र.:

९९६, ९९७, ९९८/१-५ बांधकामा के वर्णः

१९९५-९६, पबले : स्टील्ट । ५ (पाव)वार्व

पबले (एका लिपटसह) वर्दाक्केचे क्षेत्रफळ:

८९० वी.फ. बिल्टअफ

गौतम भन्साली यांनी सांगितले.

TATA

रुग्णालयात नसल्यास

तसेच एखाद्या वेळेस

'टोसीलीझुमाब'ची टंचाई, अधिक दराने विक्री

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोना उपचारात दिले जाणारे 'टोसीलीझ्माब' औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ते मिळवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातून रुग्णाचे नातेवाईक मुंबईकडे धाव घेत आहेत. काही ठिकाणी याची अधिक दर्शने विक्री केल्याचेही प्रकार निदर्शनास आले आहेत.

मुंबईत घाटकोपरमध्ये एस.के.डिस्ट्रीब्युटर्स भायखळ्याला भायखळा फार्मसी या दोन ठिकाणी हे औषध उपलब्ध आहे. घाटकोपरमध्ये हे विकत घेण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी नातेवाईकांची रांग लागल्याची चित्रफीतही समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. 'मागील दोन दिवसांपासून मालच आलेला नाही, दिवसभरात किमान दोन हजारांहन अधिक फोन औषधाच्या मागणीसाठी येतात. याची छापील किंमत ४१ हजार ५०० रुपये असून या दोन्ही ठिकाणी ३१ हजार ५०० रुपयांना विक्री केली जाते. एका वेळेस ५० ते ६० कृप्या येतात आणि एका तासात विकल्याही जातात. मागणी करणाऱ्यांमध्ये रुग्णांचे नातेवाईकच अधिक आहेत', असे भायखळा फार्मसीतील विक्रेते सचिन

'के.जे.सोमय्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नातेवाईकासाठी हे इंजेक्शन हवे होते. घाटकोपरमधून ३१ हजार ५०० रुपयांना विकत घेतले. दुसऱ्याच दिवशी नालासोपाऱ्याच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पालघरमधील रुग्णाला गरज असल्याने घाटकोपर येथे प्रयत्न केला, परंतु मिळाले नाही. अनेक ठिकाणी शोधल्यावर ४६ हजार रुपयांना विकत घ्यावे लागले. आवश्यक औषध असुनही उपलब्ध तर नाहीच. परंतु याचा फायदा घेत अनेक ठिकाणी काळाबाजार केला जात आहे. यावर मात्र कोणाचेही नियंत्रण नाही', असे पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी सांगितले 'रोश' या एकमेव औषधनिर्मिती

वऱ्हाडे यांनी सांगितले.

कंपनीकडून याचे उत्पादन केले जाते. भारतात 'सिप्ला' कंपनी हे आयात

औषधांचा काळाबाजार

करणाऱ्यांवर कारवाडे

करण्याच आदश

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रिमडेसिवीर 'आणि 'वेसीलीझुमाब' या औषधाचा नियंत्रित वापर आणि गरज् रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी काळाबाजार करून विक्री किंवा बेकायदेशीर मार्गाने खरेदी—विक्री करू नये आणि असे करणाऱ्या व्यक्तीसही औषधाचा पुरवटा करू नये, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने आहेत. गैरमागनि यांची विक्री केली जाईल असे प्रशासनाने शनिवारी दिलेल्या आदेशात स्पष्ट देताना करोना चाचणी अहवाल,

औषध विकेते आणि संघटनाना दिले केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केले आहे. 'रेमडेसिवीर' इंजेक्शन डॉक्टरांची चिट्ठी, रुग्णाचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे जोडण्याच्या सूचना उत्पादन कंपनीने विक्रेत्यांना दिल्या आहेत. याचेही पालन केले जाते का याची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच या औषधांच्या खरेदी विक्री वरही लक्ष ठेवून काळाबाजार ह्रोणार नाही यासाठी सतकी गहण्याच्या सूचनाही औषध

प्रशासनाच्या विभागीय सहाय्यक

आयुक्तांना दिल्या आहेत.

११. टी१: इच्छुक बोटीदार प्राविकृत ऑवकारी श्री. पुनीर कुलाबूर, ईमेल आवडी: munickulavoor®tatacapital.com आणि मोबाइल क्र.: १९१-९३२२२८६७६५ वर संपर्क वन्स.

दिनांक : १२.०७.२०२० विकाण : मुंबई

Date : Mumbai Dated : July 11, 2020

विक्री होणाऱ्या पालपत्ते ने वर्णन पारित्रिष्टापच्ये देण्यात आलेले आहे. लिलावाच्या दिशंकाच्या अगोद्रा उपरोवत नपुद करण्यान आलेकी रक्कम. त्यावरील व्याच आणि किंमन (विक्रीच्या विन्मतीष्ठह) वर प्राप्तिवृत्त अधिकारी वांच्याकडे पूर्ण बमा करण्यात अन्त्र्य किंवा सुरक्षित कर्ब. व्याब आणि किंपत वांचा भरणा करण्यासाठी रुपाधानकारक पूरावा बर राट्र करण्यात आत्यास ई-लिख्य बांबावण्यात वेईल. सट्र विकाशी संबंधित अष्ठत्वेत्त्र कोणताही आंघकारी किंवा अन्य क्लेणतीही व्यवनी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे विकी करण्यात वेणाऱ्या मारुमतेके स्वारस्य आवेपकीत काण्यासाठी विभाग तसा प्रवत्न काण्यासाठी केरी दाव प्रकत नाती. बर कर्बदाराने, टाटा कॅमियटल फायनान्विध्यल सहिद्देसेस लि.वांना देव असलेल्वा रूपेंबर पूर्व परणा विक्रीच्या दिसंकापूर्वी केटा असत्यास विक्री श्रांबाविण्यास सत्र असतीलः. त्वित्यवाच्या दिनांकाच्या अगोद्रा उपरोवन नपूद् काणवार्त आलेली एकम. त्वावरील व्याच आणि विंपत (विक्रीच्या किपतीवह) वर शाविकृत अधिकारी वांच्याकडे र्णं बमा करण्यात आरबे विंन्या सुरक्षित कर्ब. व्याब अर्गण किंमत वांच भरणा करण्याशाट्य समामानकारक पुरावा बर राद्रा करण्यान आत्वास ई-लिलाव शांबाविण्यान येईल. सद्रा विकाशी संबंधित बारलेला वर्षणताही

आविकारी विंचा अन्त कोणतीही व्यवनी प्रत्वक्षमणे किंवा अवत्वक्षमणे बोर्ट्य त्यव्य प्रकत नाही ई-लिलाव https://dtspose.ihub.com वा पोर्टलड़ारे किंवा ऑक्सन टायगर पोबाइल और (ऑण्ड्रॉइड)ड़ारे ०५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी २.०० षा.पासून आणि ३.०० षा.पर्यंत प्रत्वेकी १० पिनिटांच्या अपर्वादित विस्तारासह करण्यात वेईल.

९. उद्दर्शिक्त अनुसूची पच्चे नम्द् करण्यात अलिला तपत्रील निम्नस्याक्षरीकार वांना द्वात अवलेल्या सर्वोत्तम माहितीच्या आमारे देण्यात अन्तर आहे, कांतु निष्नस्याद्वरीकार हे या उद्बोणणे मधील कोणतीही क्क, चुकीचे निवेदन विभा कार्स गाळले गेलेले असल्वास त्वास बबाबदार राहणार नाहीत. बोलीमधील कार्यच्या संदर्शन कोणताड़ी विवाद निर्माण झाल्वास सुरक्षित घनकोच्या ऑफ्काएंच्या अंतर्गत विवयोकित मारुपतेवी Pari विक्री

२. पालपतेकी विक्री एखीव प्लवापेक्षा कमी विन्यतीपध्ये करण्वात वेणार सञ्जी

 बोली ह. १,००,०००/- (हपवे एक लक्ष पात्र)च्या पटीपहवे वास्त्वता वेईल. ४. पालपतेच्या खरेवीशाठी सादर करण्यात आलेल्या शर्व कोली उपरोवन नमूद इसारा रवन्येशह बो, ''टाटा कॅपिटल फायनान्वाञ्जल सर्विहेसेस लि.'' वांच्या नावे पुंबई येथे देव असलेल्या बनाकर्षात्रह सादा वराण्यात वावे. लिलावाच्या नंतर अवशस्त्री बोलीदारांना घनावर्क परत करण्यात वेतील.

५. सर्वोच्च बोली त्यवणा-वाला वराख्यी बोलीद्वार म्हण्न बाहीर करण्यान वेईल. पात्र नो/नी बोली त्यवण्यासाठी निवमांच्या अनुसार प्रत्र ठालेली असावी आणि कोलीबी विकम गर्खीव मृत्यापेक्ष कमी अष्ठता कामा नवे. सर्वो व्य बोर्ट्स नावशरण्याचे आंध्रकार प्राप्तिकृत आंध्रकारी वांच्यावन्डे असतीर बेट्ड कोर्ट्स करण्यात आलेली लिकम ही अपेक्षेच्या बाहेर असेल

६. नोंद करण्यान आलेकी कारणे, विक्री तहक्का/खाँडन करणे हे पूर्णपणे प्राप्तिकृत आंध्रकाणे वांच्या ऑपकारांपध्ये अप्तेल

७. पारुपरेवी पहणी ९७ जुलै २०२० रोबी फ्रकाळी १९.०० वा. पासून सार्व. ५.०० वा.पर्वत करता वेईल. ८. व्यवनी जी वरास्त्री बोलीदार म्हणून बाहीर करण्यात वेईल त्याने अन्ना घोषणेच्या नंतर खरेदीच्या लकप/बोल्पंच्या स्ववीस टक्के ज्वापच्ये इष्ठाए रक्कपदेखील समाविष्ट असेल त्यावा परणा शामिकृत ऑपकारी' वांच्याकडे २४ तासांच्या आत कार्या आणि वर अत्री रिकम वमा न झाल्यास मालमतेवी विक्री नवीन किलाव किंवा खासगी किलावाडारे करण्यात वेईल.

५. उपरोक्त नमृद् करण्यात आल्वाप्रमाणे रकमेवा परणा करण्यात अल्वानंतर खोदीच्या रकमेबी उर्वीति लकम खोदीदाः वांच्यावन्ड्न 'शांष्ठकृत आधिकारी' यांच्याकडे मारूमतेच्या विक्रीच्या निश्चित करण्याच्या दिनांकापास्न १५ दिवसांच्या वर्गतावर्षीमध्वे करावा आणि वर असा १५ दिवस हा विवार असत्यास १५ दिवशांच्या नंतर वेणाऱ्या कामकाबाच्या पुर्खेल दिवज्ञी करण्यात वावा. उपरोवन नमूट करण्यात आलेल्वा कालावर्षीमध्ये कोणत्वाही (कमेबा परणा करता र आत्वास मारुमवेसी विस्ती नवीन रिस्ताव किंवा खासगी रिस्तावाहीर करण्यात वेईल, इरठेसह बमा करण्यात आलेली ठेव टाटा कॉफेटल हाउवेंसंग फायनान्स लिंगेंग्टेड वांब्याकहन बान करण्यात वेईल आणि दोषी असलेल्या खोदीदाच्या मालमावेदा क्लोपताही दादा असपार नाही.

९०. कोषत्याही कोज्याचा तपत्रील ने टाटा कींपेटल कावनान्त्रिअल वर्व्हितेव लि. वांना वात आहे, ज्यासाठी पारुपता देव आहे असे : कार्झनाही आणि बर पारुपतेवर काही अप्रत्यास किंवा अन्य कोणन्यार्झस्य शत असत्वाव : वरही नाई

१२. जिक्कीच्या तपत्रीत्रवार अटी आणि क्वर्तीक्षाठी वृत्पवा सुरक्षित घनवरोच्या प्हणबेच ###:<u>###:1atacapital.com/tc&l.htm]</u> या संकेतरुषळावा देण्यात आलेल्या लिंकचा ऑषक पाहितीसाठी संदर्ष ध्या.

श्री. पुनीर कुलाषूर, प्राधिकृत अधिकारी टाटा केंपिटल फायनानिध्यल सर्विहसेस लि. पोबाइल क्र.: +९१-९३२२२८६७६५

सहाय्यक पालिका आयुक्ताचा मृत्यू

वांद्रे-पूर्व भागात संसर्ग रोखण्यात अशोक खैरनार यांची मोलाची कामगिरी लोकसत्ता प्रतिनिधी



मदतीने ड्रोनच्या सहाय्याने येथील गर्दीवर नियंत्रण मिळवले. या भागात त्यांनी केलेल्या विविध प्रयत्नांम्ळे रुग्णवाद सर्वांत आधी आटोक्यात आली होती. येथील रुग्णवादीचा सरासरी दर ०.५ टक्के असा मुंबईतच नाही तर कदाचित देशातही सर्वाधिक नियंत्रित आहे. या कामगिरीत खैरनार यांचा मोठा वाटा होता.

खैरनार धुळे जिल्ह्यातील मोहाडीचे मूळ रहिवासी होते. त्यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमधून पदिविका मिळवल्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी 'आयआयटी, पवई' संस्थेत्न त्यांनी

१००हून अधिक कर्मचाऱ्यांचा बळी

पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना करोना संसर्ग होत आहे. आतापर्यंत 900 हुन अधिक कर्मचारी, अभियंते करोना संसर्गाने द्यावले आहेत पाणीपुरवठा विभागातील उपायुक्त शिरीष दीक्षित यांच्यानंतर मोठ्या पदावरील अधिकारी असलेल्या खैरनार यांचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पदव्युत्तर पदवी संपादन केली होती खैरनार फेब्रुवारी १९८८ पासून मुंबई महापालिकेच्या सेवेत होते. जानेवारी २०१८ पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते.

राज्यातील मृतांचा आकडा

१० हजार पार राज्यात करीनामुळे झालेल्यांची संख्या १० हजारांपेक्षा जास्त झाली. गेल्या २४ तासांत राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८१३९ करोनारुग्ण नोंदले गेले. टाळेबंदीसारखे कठोर उपाय योजनही राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाहतच आहे. राज्यात दिवसभरात २२३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १० हजार ११६ जणांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे.

Camlin Camlin

CAMLIN FINE SCIENCES LIMITED CIN: L74100MH1993PLC075361

Regd. Off.: Plot No.: F/11 & F/12, WICEL, Opp. SEEPZ Main Gate, Central Road, Andheri (E), Mumbai - 400 093; Tel: +91-22-67001000; Fax: 28324404 Email: secretarial@camlinfs.com; Website: www.camlinfs.com

ADDENDUM TO THE NOTICE OF THE 10TH EXTRAORDINARY GENERAL MEETING

Camlin Fine Sciences Limited ("Company") had issued a notice dated June 25, 2020 ("Notice of the EGM") for convening the 10th Extra-ordinary General Meeting of the members of the Company which is scheduled to be held on Saturday, July 25, 2020 at 11:00 a.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM). The Notice of the EGM has been dispatched to the shareholders of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the relevant rules made

The special business mentioned in Item No. 4 of the Notice of the EGM pertains to seeking approval of the shareholders for a proposed call option arrangement between Mr. Ashish Dandekar - Managing Director and Infinity Direct Holdings. In the Notice of the EGM, the information provided in the Explanatory Statement with respect to Item No. 4 was based on the information received by the Company from Mr. Ashish Dandekar and Infinity Direct Holdings prior to the date of the Notice of the EGM. Subsequent to dispatch of the Notice of the EGM to the shareholders, via email, Mr. Ashish Dandekar and Infinity Direct Holdings have informed the Company that the key terms of the proposed call option arrangement have been mutually agreed between them and the definitive agreements for recording the terms of the proposed call option agreement shall be executed after obtaining the approval of the shareholders of the Company in accordance with Regulation 26(6) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. In this context, the Company has received certain additional information from Mr. Ashish Dandekar and Infinity Direct Holdings in relation to the key terms of the proposed call option arrangement as mutually agreed between them.

To enable the members to exercise their voting rights on an informed basis, the Company deems it appropriate to notify the additional information received by it from Mr. Ashish Dandekar and Infinity Direct Holdings as part of the Explanatory Statement with respect to Item No. 4. Accordingly, the members are requested to kindly take note of this additional information.

This addendum to the Notice of the EGM ("Addendum") shall form an integral part of the Notice of the EGM which has already been circulated to the shareholders of the Company and on and from the date hereof, the Notice of the EGM shall always be read in conjunction with this Addendum. This Addendum will also be available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com), The National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and on the website of the Company (www.camlifs.com). All other contents of the Notice of the EGM, save and except as modified or supplemented by this Addendum, shall remain unchanged.

For Camlin Fine Sciences Limited

(Mandar Godbole) Company Secretary & General Manager Legal

ठाणे जिल्ह्यात टाळेबंदीला मुदतवाढ

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा-भाईंदर महापालिकांपाठोपाठ नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टाळेबंदीची मुदत वाहविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भिवंडी महापालिका क्षेत्रातही अशाच प्रकारचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी या संदर्भात महापालिका प्रशासनाने मात्र रात्री उशीरापर्यंत भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे भिवंडी वगळता ठाणे जिल्हा पुन्हा कुलूप बंद झाल्याचे चित्र

ठाणे जिल्ह्यात करोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने २ जुलैपासून शहरांमध्ये टाळेबंदी लागु केली होती. १२ जुलै रोजी टाळेबंदीची मुदत संपृष्टात येण्याआधीच ठाणे, कल्याण-डोबिवली आणि मिरा-भाईदर महापालिका प्रशासनाने टाळेबंदीची मुदत १९ जुलैपर्यंत वाढविली. त्यापाठोपाठ नवी मुंबई उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह जिल्ह्याच्या ग्रामीण टाळेबंदीची मुदत वाढविण्याचे आदेश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने

पश्चिम रेल्व

विविध नागरी कार्ये

विभागीय रेल्चे व्यवस्थापक (डब्ल्यूए), पश्चिम

रेल्चे, मुंबई सेंट्रल, मुंबई-४००००८ खाली देण्यात आलेल्या तपशिलाप्रमाणे ई-निविदा

मागवीत आहेतः अनु. क्र. १. निविदा सूचना

१०.०७.२०२० काम आणि ठिकाण: मुंबई

सेंट्रल-जे. आर. हॉस्पिटल पॅसेजची सुधारणा.

कामाचे अंदाने मूल्यः रू. २,३४,२०,०८३,७२.

इरहे: रु.२,६७,१००.००. अनु. क्र. २. निविदा

सचना क्र.: बीसीटी/२०-२१/१७० दिनांक:

१०.०७.२०२०. काम आणि ठिकाण: चर्चगेट-

खार अनुभागः बीडीटीएस स्थानक येथील

स्कायबॉक आणि रोड ओव्हर ब्रिजचे एपोक्सी

रु. २,२८,५००.००. अनु. क्र. १ आणि २.

११.०८.२०२० रोजी १५.०० वा. अनु. क्र. १

आणि २. उघडण्याचा दिनांक आणि वेळ:

११.०८.२०२० रोजी १५.३० वा. कामाचे

तपशीलवार स्वरूप, निविदा कागदपत्राचे शुल्क

(ना-परतावा), इस्टे, पात्रता निकष, कामाचे

तत्सम स्वरूप, तपशीलवार निविदा अर्टीसाठी

कृपया www.ireps.gov.in ला भेट द्या.

प्रत्यक्ष आलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार

mine and f facebook.com/WesternRly 2

पश्चिम रेल्व

विविध विद्युत कार्ये

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक)

ईएमयू कारशेड, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम

रेल्चे, मुंचई-४०००३४ हे खाली देण्यात आलेल्या

तपशिलाप्रमाणे ई-निविदा मागवीत आहेतः अनु.

क. १. निविदा सूचना क.: डीआरएम/आरएस/

२०२०-२०२१/३. दिनोक: १०.०७.२०२० काम

आणि ठिकाणः २ वर्षांच्या कालावधीसाठी

ईएमयू सी/एस बीसीटी आणि किले सी/एस येथे

विविध बनावटीच्या आणि क्षमतेच्या विंडो एसी

आणि स्प्लिट एसीच्या क्षतिग्रस्त भागांची

दुरुस्ती/बदलणे आणि स्वच्छता. कामाचे अंदाजे

मृत्यः रु.४,२४,८४५/-, इरतेः रु.८,५००/-,

अनु. क्र. २. निविदा सूचना क्र.:

डीआरएम/आरएस/ २०२०-२१/१४ दिनोक:

१०.०७.२०२०. काम आणि ठिकाण: ईएमय

रेक्सच्या डी/कॅबमध्ये देण्यात आलेल्या मोटरमन

आणि गार्ड आसनाची दुरुस्ती. कामाचे अंदाजे

मृत्यः रु.४,२४,८४५/-, इरठेः रु.८,५००/-,

अनु. क्र. १ आणि २. सादरीकरणाचा दिनोक

आणि वेळ: १०.०८.२०२० रोजी १५.०० वा.

अनु. क्र. १ आणि २. उघडण्याचा दिनांक आणि

वेळ: १०.०८.२०२० रोजी १५.३० वा. कामाचे

तपशीलबार स्वरूप, निविदा कागदपत्राचे शुल्क

(ना-परतावा), इरटे, पात्रता निकष, कामाचे

तत्सम स्वरूप, तपशीलवार निविदा अटींसाठी

कृपया www.ireps.gov.in ला भेट द्या.

प्रत्यक्ष आलेले प्रस्ताव विचारात येतले जाणार

Tacebook.com/WesternRly

कोटिय/पेटिया कामाचे अंदाजे

सादरीकरणाचा दिनोक आणि

₹. १,44,52,000.00.

कः :बीसीटी/२०-२१/१६९

जिल्ह्यात दिवसभरात २ हजार

२३२ रुग्ण, ५३ मृत्यू

टाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी टाळेबंदीचा कालावधी वाद्ववत जात असल्या तरी त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे रोजच्या करोना रुग्णसंख्येवरून पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात शनिवारी तब्बल २ हजार २३२ नवे करोना रुग्ण आहळले असून यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे कल्याण-डोबिवली आणि ठाणे शहरातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आता ५३ हजार १५२ इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल ५३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकुण

काढले आहेत. त्यानुसार नवी मुंबई शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्र वगळून टाळेबंदीची मुदत १९ जुलैपर्यंत वाहविण्यात आली आहे, तर उल्हासनगरमध्ये २२ जुलैपर्यंत टाळेबंदीची मुदत वाहविण्यात आली आहे. या संदर्भात दोन्ही महापालिका प्रशासनाने आदेश काढले आहेत त्याचप्रमाणे अंबरनाथ, बदलापुर,

मृतांची संख्या १ हजार ५६० इतकी शनिवारी कल्याण-डोंबिवली

शहरात तब्बल ६१५, ठाणे शहरात तब्बल ४५६ नवे रुग्ण नीदले गेले. या दोन शहरांमध्ये गेल्या तीन महिन्यांपास्न आद्वळलेल्या रुग्णांमधील शनिवारी आदळलेली रुग्णसंख्या सर्वाधिक उल्हासनगरमध्ये २९५, नवी मुंबईत २५३, मीरा-भाईंदरमध्ये २४३, ठाणे ग्रामीणमध्ये १३४, अंबरनामध्ये ९९, बदलापुरमध्ये ७६, भिवंडीमध्ये ६१ रुग्ण आद्वळले. शनिवारच्या मृत्युंमध्ये ठाण्यातील सर्वाधिक १७, कल्याणमधील ९, नवी मुंबईतील ८ जणांचा समावेश आहे.

भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, शहापूर, मुरबाङ या भागात टाळेबंदीची मुदत १९ जुलैपर्यंत वाद्रविण्यात आली असून यासंबंधीचे आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत टाळेबंदीची मुदत वाढविताना जुनेच नियम लागू राहणार असल्याचे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

OS OBERO

OBEROI REALTY LIMITED Regd. Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Off Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400063 CIN: L45200MH1998PLC114818 E-mail Id: cs@oberoirealty.com Website: www.oberoirealty.com Tel: +91 22 6677 3333 Fax: +91 22 6677 3334

Notice is hereby given that in terms of the provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of Oberoi Realty Limited will be held on Tuesday, July 14, 2020, to, inter alia, consider and approve (i) the Audited Financial Results of the Company for the financial year ended March 31, 2020, and (ii) the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020. This notice is also available on the Company's website at www.oberoirealty.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Place: Mumbai Date: July 11, 2020 For Oberoi Realty Limited Bhaskar Kshirsagar Company Secretary



नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ५वा मजला, पिरोजशानगर, पूर्व दुतगती महामार्ग, विकोळी (पूर्व), मुंबई – ४०० ०७९. टेलिफोन नं: ९१ – २२ ६१६९ ८५०० फॅक्स नं: ९१ – २२ ६१६९ ८८८८ ई-मेल: secretarial@godrejproperties.com; वेबसाइट: www.godrejproperties.com

व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे होणाऱ्या ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधी सुचना आणि दरस्थ ई-मतदान माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या ('कंपनी') सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी २,३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार), कंपनी कायदा २०१३ मधील तस्तुदी ('कायदा') आणि त्याअंतर्गत बनविलेल्या नेयमांनुसार आणि भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्ड (सूचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ ('सुचिबद्धता अधिनियम') सहवाचित दिनांक ८ एप्रिल २०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० आणि ५ मे २०२० रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे वितरीत साधारण परिपत्रके ('एमसीए परिपत्रके') आणि दिनांक १२ मे २०२० रोजी भारतीय लिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्डाद्वारे वितरीत परिपत्रक ('सेबी परिपत्रक') अनुपालनार्थ व्हिडीओ कॉन्फरंसिंग ('व्हिसी') च्या माध्यमातून/अन्य दृक शाव्य माध्यमातून ('ओएव्हीएम') सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एका सामायिक ठिकाणी एजीएम सूचनेत नमद केलेल्या कामकाजासाठी आयोजित करण्यात आली आहे

कंपनीने एजीएम सूचना व आर्थिक वर्ष २०१९–२०चा वार्षिक अहवाल शनिवार दिनांक ११ जुलै २०२० रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना पाठविला आहे ज्यांचे इमेल पत्ते डिपॉझिटरीज/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे आणि कंपनी किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्रस केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदविलेले आहेत. एजीएम सूचना व आर्थिक वर्ष २०१९–२० चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट https://www.godrejproperties.com वर उपलब्ध असेल आणि www.nseindia.com आणि www.bseindia.com यांसारख्या स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटवर तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या ('एनएसडीएल') www.evoting.nsdl.com वेबसाईटार देखील पाहता येईल. उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक यान्यये एजीएम सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक यांच्या अनुपालनार्थ कंपनीने आर्थिक वर्ष २०१९–२० च्या वार्षिक अहवालाची छपाई केलेली नाही आणि त्यामुळे वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती देण्यात येणार नाही.

नएसडीएनदारे https://www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या थेट ासारण दुव्यावरील व्हिसी/ ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून आपले दूरस्थ ई–मतदान लॉगीन प्रमाणपत्रे शपरून आणि कंपनीसाठी इव्हीइएन निवडून सदस्य या एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात. एजीएममध्ये व्हिली/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभागी होय्याची आणि एजीएममध्ये आपले प्रश्न उपस्थित करण्याची प्रक्रिया दिनांक ११ में २०२० रोजीच्या एजीएम सूचनेत नमूद केलेली आहे.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान: संबंधित कायदा तरतुदी आणि त्याअंतर्गत बनविलेले नियम सहवाचित सर्वसाधारण सभा आणि सुचिबद्धता अधिनियमविषयक सचिवीय मानकांनुसार, सदस्यांना एजीएम सुचनेत नमूद असलेल्या सर्व ठरावांवर एजीएम ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे 'दूरस्थ ई-मतदान') तरोच ई-मतदानाद्वारे एजीएममध्ये त्यांचे मत देण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे. कंपनीने एनएसडीएल ई—मतदान यंत्रणेद्वार www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर एजीएमदरम्यान दुरस्थ ई–मतदान तसेच ई–मतदान सुविधा पुरविण्यासाठी एनएसडीएल यांची नियुक्ती केली आहे.

दुरस्थ ई–मतदान आणि ई–मतदान यांविषयी तपशीलवार सुचना एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत, कपया सदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

 ज्या सदस्यांची नावे सदस्य नोंदवही आणि/ लाभाशीं मालक नोंदवहीमध्ये कटऑफ तारीख म्हणजेच बुधवार दिनांक २९ जुलै २०२० या दिवशी लिखित असतील असेच सदस्य एजीएमदरम्यान दुरस्थ ई-मतदान/ई-मतदानद्वारे मतदानास पात्र असतील, एजीएम सूचनेत नमूद केलेले कामकाज केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातुनच पार पाडले जाईल.

• दूरस्थ ई-मतदानाची सुरुवात शुक्रवार दिनांक ३१ जुलै २०२० रोजी सकाळी ९ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) होईल आणि मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) संपेल. त्यानंतर एनएसडीएलद्वारे दुरस्थ ई-मतदान यंत्रणा मतदानासाठी असमर्थ केली जाईल आणि उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे मत देण्याची अनुमती नाही. सदस्याने ठरावांवर एकदा मतदान केले असल्यास नंतर ते बदलण्याची त्याला अनुमती नाही.

• ई-मतदान सुविधा एजीएमदरम्यानदेखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य जर त्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आधीच त्यांचे मत दिले नसल्यास, एजीएमदरम्यान ई-मतदानास पात्र असतील, ज्या सदस्यांनी आपले मत दूरस्थ ई-मतदानाद्वारे एजीएनपूर्वीच दिलेले असेल तेदेखील इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंतु ते एजीएममध्ये मत देण्यास अपात्र

• ज्या व्यक्ती सूचना आणि वार्षिक अहवाल वितरीत झाल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले असतील आणि ज्यांची नावे सदस्य नोंदवही आणि/लाभार्थी मालक नोंदवहीमध्ये कटऑफ तारखेला लिखित असतील त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न मतदान करण्यासाठी आवश्यक लॉगीन आयडी आणि पासवर्ड तसेच एजीएम सूचना मिळविण्यासाठी कंपनीची वेबसाईट www.godrejproperties.com वरील एजीएम सूचनेत दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. तथापि जर कोणतीही व्यक्ती ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणीकृत असेल तर ती तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरून

कोणतीही व्यक्ती कटऑफ तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी ही सूचना फक्त त्यांच्या माहितीसाठी दिली

दुरस्थ ई–मतदान/ ई–मतदान यासंबंधी कोणत्याही शंका किंवा तक्रारी असल्यास सदस्य नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि <u>www.evoting.nsdl.com</u> वरील डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेल्या ई-मतदान मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल मुक्तः क्रमांक १८००–२२२–९९० वर संपर्क करू शकतात किंवा evoting@nsdl.co.in यावर विनंती अर्ज पाठवू शकतात. ज्या सदस्यांना एजीएममध्ये पाहण्यासाठी व सहभागी होण्यासाठी सभेआधी / दरम्यान कुठल्याही तान्निक मदतीची आवश्यकता असल्यास त्यांनी श्री. अमित विशाल, यरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी amity@nsdl.co.in येथे किंवा +९१ २२ २४९९ ४३६०/ +९१ ९९२०२६४७८० या टेलिफोन वा मोबाईल क्रमांकांवर

> गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड करिता सुरेंदर वर्मा

कंपनी सचिव आणि मुख्य विधि अधिकारी

चिंतामणी डी. थत्ते

स्थळ: मुंबई

तारीख: ११ जुलै २०२०

अल्किल अमाइन्स केमिकल्स लिमिटेड

बोंद्रणीकृत कार्याल्य : ४०१-४०७, निर्माण व्यापार केंद्र, फाँट नं. १०, सेक्टर १७, वाशी, नवी मृंबई-४००७०३ देलि का.: ०२२-६७९४६६१८ । फॅक्स का.: ०२२-६७९४६६६६ इमेल आयडी : legal@alkylamines.com । वेबसाइट : www.alkylamines.com ।

सीआयप्नः एल९९९९एमएच१९७९पीएलसी०२१७९६

भागधारकांकरिता सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंडामध्ये (''आयईपीएफ'') कंपनीच्या समन्याय भागांचे स्थानांतरण

बाह्रारा सूचना देण्यात येते की, इन्व्हेस्टर एज्युकेशन ऑण्ड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर ऑण्ड रिफंड) रुल्स, २०१६ सुधारित केल्यानुसार, वासह वाचलेल्या कंपन्या अधिनिवम, २०१३ च्या कलम १२४ च्या तरत्दींच्या अनुसार, समन्याय भागांच्या बाबतीत ज्यांचे लाभांश सलग सात व त्याअधिक वर्षाकरिता दावा न करता राहिले आहेत किंवा त्यांचे प्रदान झालेले नाही, सदर भागांचे इन्व्हेस्टर एज्यूकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ("आयईपीएफ") खात्वामध्ये स्थानांतरण करण्यात येईल

उक्त नियमांमध्ये तरतूद केल्यानुसार, व्यक्तिगत सूचना संबंधित भागधारकांना, ज्यांचे भाग आयईपीएफ खाल्यामध्ये स्थानांतरणास पात्र आहेत, एकदा का लॉकडाऊन उठल्यानंतर किंवा स्थिती पूर्ववत झाल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर पाठविण्यात येतील. कंपनीने सदर भागधारक व भागांचा संपूर्ण तपशील, जे आयईपीएफकडे स्थानांतरणास नियत आहेत, तिच्या www.alkylamines.com या वेबसाइट वर "Investor Information" अंतर्गत अपलोड करण्यात आला आहे, ज्याकरिता संबंधित भागधारकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी आयईपीएफ खात्यामध्ये स्थानांतरण करावयास पात्र ठरलेल्या त्यांच्या दावा न केलेल्या लाभांशाचा व भागांचा तपशील पडताळून पाहावा.

भागधारक १० सप्टेंबर, २०२० रोजी किंवा तत्पूर्वी खालील पत्यावर कंपनीचे र्राजस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजन्ट यांना लेखी विनंती करून वित्तीय वर्षे २०१२-१३ पासून सलग सात वर्षाच्या कालावधीकरिता कंपनीकडे पड्न असलेल्या त्यांच्या दावा न केलेल्या लाभांशास दावा करू शकतील, त्यास असमर्थं ठरल्यास कंपनीला उक्त नियमांमध्ये नमूद केल्यानुसार नियत प्रक्रियेचे अनुपालन करून, कोणतीही पृढील सूचना न देता आयईपीएफ खात्यामध्ये संबंधित भागांचे

शरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रा. लि. सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३. टेलि क्र.: (०२२) २८५१५६०६, २८५१५६४४ किंवा support@sharexindia.com यावर ईमेल पाठवा. कृपया नोंद घ्यावी की, उक्त कलम व नियमांच्या अनुसार आयईपीएफकडे स्थानांतरण केलेली दावा न केलेली लाभांशाची

रक्कम व भागांच्या बाबतीत कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही. कुपया याचीसुद्धा माहिती घ्यावी की सदर स्थानांतरण झाल्यावर भागधारक उक्त नियमाअंतर्गत विहित केल्यानुसार ई-फॉर्म नं. आयईपीएफ-५ फाइल करून आयईपीएफ ॲथोरिटीकडे स्थानांतरण झालेले भाग व लाभांशास दावा करू शकतील. अल्किल अमाइन्स केमिकल्स लिमिटेडकरिता

महाव्यवस्थापक (सचिवीय) व कंपनी सचिव

तारीख : ११ जुलै, २०२०

स्थळ : नवी मुंबई